

Date: December 3, 2020

To, Bombay Stock Exchange Limited, 1st Floor, P.J. Towers, Dalal Street, Mumbai - 400001

#### **Scrip Code - 540654**

<u>Subject:</u> Submission of Newspaper Notice in respect of information regarding 10<sup>th</sup> Annual General Meeting to be held on December 29, 2020 through Video Conference (VC) / Other Audio-Visual Means (OAVM)

Dear Sir/Ma'am,

Please find enclosed copies of Newspaper notice issued for the attention of shareholders in respect of information regarding the 10<sup>th</sup> Annual General Meeting of the Company scheduled to be held on Tuesday, December 29, 2020 through Video Conferencing/ Other Audio Visual Means, in compliance with the General Circular No. 20/2020 dated 5<sup>th</sup> May, 2020 issued by the Ministry of Corporate Affairs.

The notice was published in Financial Express (English Language) and Mumbai Lakshadweep (Marathi Language) today i.e. Thursday, December 03, 2020.

Kindly acknowledge the receipt of the same.

Thanking you,

For GlobalSpace Technologies Limited

SWATI Digitally signed by SWATI ARORA Date: 2020.12.03 11:51:19 +05'30'

Swati Arora

Company Secretary and Compliance Officer Memb No. A44529

.....

CIN: L64201MH2010PLC211219

#### GLOBALSPACE TECHNOLOGIES LIMITED

Formerly known as 'GlobalSpace Technologies Private Limited' Formerly known as 'GlobalSpace Tech Private Limited'

Regd. Off: Office No. 605, 6th Floor, Rupa Solitiare Building, Millennium Business Park, Mahape, Navi Mumbai 400710 Tel.: 022-49452000 | Email: info@globalspace.in | Website: www.globalspace.in WWW.FINANCIALEXPRESS.COM

## From the Front Page

# CCI probe: SC stays NCLAT order against Flipkart

FLIPKART SAID that the NCLAT had based its decision on the income tax assessing officer's findings that Flipkart India was selling goods to retail sellers like WS Retail Services and others who subsequently sell their goods as sellers on Flipkart.com, the internet platform. The findings also noted that there was a link between Flipkart India and Flipkart.com, it stated.

"The ITAT proceedings were solely in relation to Flipkart India (in relation to its B2B business) and the AO's observations, even if taken at their face value, have no bearing whatsoever on Flipkart Internet (which is engaged in the business of providing marketplace services)," the appeal stated, adding that Flipkart India and Flipkart Internet operate in different market spaces and at different levels of the supply chain.

The AIOVA in its appeal to NCLAT had stated that the CCI order is liable to be quashed as the fair trade regulator "was unjust in ruling out dominance prima facie even after it had submitted ample evidence to prove otherwise". The CCI in its November 6,

2018, order had stated, "Flipkart India is not dominant in the relevant market of services provided by online marketplace platforms for selling goods in India..therefore the issue of abuse of dominant position does not arise". No case of contravention of the provi-

sions of section 4 of the Competition Act is made out against Flipkart India (wholesale unit) and Flipkart Internet (marketplace), the CCI had said.

## Honey trap: Chinese syrup makes Indian honey unsafe

WHEN CSE began its investigations and carried out the conventional test at the NDDB laboratory in Gujarat, nearly all of the top brands passed the test though a few smaller brands failed and were found to be containing C4 sugars (derived from C4 photosynthetic plants such as sugarcane and corn) that are basic adulterants.

When the same honey was tested using NMR by a specialised laboratory in Germany, however, only three were found to be free of sugar adulterants.

In 2019, CSE reports, FSSAI had informed food commissioners in various states about sugar syrup being used to adulterate honey, and in May 2020, asked importers of 'golden syrup', 'rice syrup' and 'invert sugar syrup' to register with it and inform it on usage of these products. However, the CSE investigation found that 'golden syrup' and 'rice syrup' were not on the list of imported items, as per filings with the Union commerce ministry. Instead, Chinese websites listed 'fructose syrups' with claims that these won't get detected by the conventional sugar detection tests. On checking with government data, CSE found these were being imported in bulk from Chinese companies.

CSE says the advertisements of this fructose, in fact, said that this could be mixed with honey and would beat the C3 and C4 tests. CSE sent mails to these firms confirming whether this property indeed existed and even got samples of this syrup that, it was told, could pass tests even if 50-80% of the honey comprised this syrup. As it happens, the syrup is now even made in India, in Uttarkhand, Uttar Pradesh, and Punjab, under the code-name 'all-pass' syrup.

the

If inflamma-

properties, what this means, is that FSSAI needs to be more vigilant and local standards have to be the same as they are for exports. Indeed,

to the Members

Date: December 3, 2020

The Members.

Place: Navi Mumbai

Manner to register/update email addresses:

to register their e-mail address in the following manner:

Self-attested scanned copy of the PAN Card, and

respective dematerialised accounts are maintained.

the procedure which will be mentioned in the AGM Notice.

compliance with the MCA circular/s and the SEBI Circular/s.

use of adulterated honey makes **Indians** more obese and, therefore, more vulnerable to

Covid-19.

# TN seeks discounts to clear dues of

APART FROM the aforementioned companies, units of Tata Power and CESC also supply electricity to the state. Tamil Nadu is seeking the discount despite power generators agreed to reduce the rate of late payment surcharge from the existing 18% to 12%. "IPPs are being asked to provide

**GlobalSpace** 

Globalspace Technologies Limited

Regd Office: 605, 6th Floor, Rupa Solitaire Building, Millennium Business Park, Navi Mumbai, Thane

MH 400710 IN Email ID: cs@globalspace.in Website: http://www.globalspace.in/

CIN NO.: L64201MH2010PLC211219

INFORMATION REGARDING THE 10th ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO

NOTICE is hereby given that pursuant to the applicable provisions of the Companies Act, 2013, Rules made

thereunder and General Circular No. 20/2020 dated 5th May 2020 read with General Circular No. 14/2020 dated

8th April 2020 and General Circular No. 17/2020 dated 13th April 2020 issued by Ministry of Corporate Affairs, the

10<sup>th</sup> Annual General Meeting (AGM) of the members of Globalspace Technologies Limited will be held on Tuesday,

December 29, 2020 at 03.00 P.M. through video conferencing facility without any physical presence of members

The process of participation in the AGM will be provided in the Notice of the AGM. Pursuant to the General Circular

as mentioned above, the Annual Report will released in the second week of December 2020 by sending emails to

the members who have registered their email ID with the Company / Depositories for receiving the communications

on email. The Annual Report will also be available on the website of the Company http://www.globalspace.in/ and

on the stock exchange website at www.bseindia.com. No hard copies of the Annual Reports will be made available

Members who have not registered their e-mail address with the Company or their Depository Participant are requested

Self-attested scanned copy of any document (such as Aadhaar card, Driving Licence, Election Identity card,

The shareholders holding shares in electronic mode are also requested to register/ update their email address

Permanent Account Number (PAN) and Bank Account details with the Depository Participant where their

The remote e-voting as well as e-voting at the AGM on the proposals contained in the Notice of the AGM will be

conducted on the e-voting system to be provided by the Company. The details of the e-voting system and process

of e-voting will be specified in the Notice of the AGM. The members who are holding shares in physical form or who

have not registered their email ID, can access the details of e-voting system and vote on the e-voting system as per

The above information is issued for the information and benefit of all the Members of the Company and is in

Send Scanned copy of the following documents by email to cs@globalspace.in:

A signed request letter mentioning your name, folio number and complete address

Passport) in support of the address of the Members as registered with the Company

50% discount on late payment count on pending fixed charge RK Singh, the Association of Power Producers (APP) have written in a letter that "Tangedco is pressurising individual IPPs and trying to arm discounts on the pending dues".

₹30,000 crore under the Cen-

For GlobalSpace Technologies Limited

Company Secretary and Compliance Officer

Swati Arora

Memb No. A44529

outstanding dues owed to IPPs. According to the design of the scheme, the funds from PFC-REC are scheduled to be disbursed to the state in two equal tranches and similarly, the dues to IPPs are to be cleared in two equal instalments. "You are also requested to direct PFC and REC to insist on non-discriminatory access to the liquidity window funds and not release funds in parts as it would put more pressure on the IPPs who are refusing to succumb to the unreasonable

Form No. INC-25A Advertisement to be published in the newspaper for conversion of public company into a private company Before the Regional Director, Ministry of Corporate Affairs

Notice is hereby given to the general public that the Company intending to make an application to the Central Government under section 14 of the Companies Act, 2013 read with aforesaid rules and is desirous of converting into a private limited company in terms of the special resolution passed at the Extra Ordinary Genera Meeting held on Friday, the 20th day November, 2020 at the registered office of the Company at 8, India Exchange Place, 2nd Floor, Kolkata -700001 to enable the Company

Any person whose interest is likely to be affected by the proposed change/status of the Company may deliver or cause to be delivered or send by registered post of his objections supported by an affidavit stating the nature of his interest and grounds of opposition to the Regional Director, Eastern Region, Nizar Palace, Il MSO Building, 3rd Floor, 234/4 A.J.C Bose Road, Kolkata-700020, within fourteen days from the date of publication of this notice with a copy to the Applicant Company at its registered office at the address mentioned

Jharkhand Chemicals Limited Registered Office:

India Exchange Place. Sd/-2nd Floor, Kolkata -700001 Swapan Bhadra Date- December 3, 2020 Director Place - Kolkata DIN - 01365650

letter added.

In spite of the Union power ministry circular clarifying on July 30 that "the payments (to gencos) against the sanctioned loan amounts may be made to them in proportion of their dues", APP said that Tangedco has recommended payment of dues under the liquidity infusion scheme only to central

generating stations and a few renewable energy generators. The Uttar Pradesh Power

Corporation had resorted to similar tactics of seeking rebates to clear dues to gencos in August, and the Union power ministry had strongly objected to the approach, calling it "unfair" and ' discriminatory".



Phone No.: +91-33-2211 0225 Corporate Office: SKP House, 132A, S. P. Mukherjee Road, Kolkata - 700 026 Phone No.: +91-33-4016 8000/8100; Fax: +91-33-4016 8191/8107 Website: www.impexferrotech.com; E-mail: cs@impexferrotech.com CIN: L27101WB1995PLC071996

IMPEX FERRO TECH LTD.

NOTICE OF ANNUAL GENERAL MEETING, CUT-OFF DATE AND E-VOTING INFORMATION otice is hereby given that the 25th Annual General Meeting (AGM) of the members of the Company fo inancial year 2019-20 will be held on Tuesday, the 22nd day of December, 2020 at 3.00 p.m. through /ideo Conferencing ("VC") / Other Audio-Visual Means ("OAVM") to transact the businesses as set out in the Notice convening the AGM ("the Notice") The Ministry of Corporate Affairs ("MCA), vide General Circular No. 20/2020 dated 5th May, 2020 read

with General Circular No. 14/2020 dated 8th April, 2020 and General Circular No. 17/2020 dated 13th

April, 2020 permitted the holding of AGM(s) through VC /OAVM, without the physical presence of the Members at a common venue. In compliance with the provisions of the Companies Act, 2013 ("Act") SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations" and MCA Circulars, the AGM of the Company will be held through VC/OAVM compliance with the aforesaid MCA Circulars and SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIF

/P/2020/79 dated 12th May, 2020, Notice of the AGM along with the Annual Report 2019-20 has been dispatched on 1st December, 2020 only through electronic mode to those Members whose email addresses are registered with the Company/Depository Participants. Members may note that the Notice of the 25th AGM and the Annual Report 2019-20 will also be available

on the Company's website www.impexferrotech.com, website of the Stock Exchanges i.e. BSE Limited at

www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and also on the website of Central Depository Services (India) Ltd (CDSL) respectively. Members can attend and participate in the AGM through the VC/ OAVM facility only. The instructions for joining the AGM are provided in the Notice of the AGM. Members attending the meeting through VC/ OAVM will be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013. Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companie

Management and Administration) Rules, 2014 (as amended from time to time) and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company has made an arrangements with CDSL to provide remote e-voting facility and e-voting during the AGM for voting on the resolutions to be considered at the AGM. The detailed process for participating in remote e-voting facility and e-voting during the AGM is given in the AGM Notice. The remote e-voting period will commence on Saturday, 19th December, 2020 at 9:00 a.m. and end on Monday, 21st December, 2020 at 5:00 p.m. The remote e-voting module shall be disabled thereafter. A person, whose name appears in the Register of Members/Beneficial Owners as on the cut-off date i.e

Tuesday, 15th December, 2020, shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as e-voting during the AGM. Any person who become Member after dispatch of the Notice of the 25th AGM an olding shares as on the cut-off date i.e. 15th December, 2020 may obtain the User ID and password by sending a request at helpdesk.evoting@cdslindia.com or Registrar and Share Transfer Agent of the Company at mdpldc@yahoo.com. However, if he /she is already registered with CDSL for remote e-voting, then he/she can use his/her existing user id and password to cast their votes. The Company has opted to provide e-voting during the AGM which is integrated with the VC / OAVM

platform and no separate login-id is required for the same. Members who had cast their vote by remote

e-voting may attend the AGM but shall not be entitled to cast their vote again at the AGM. Those Members attending the AGM and who have not cast their vote on the Resolutions through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to e-vote during the AGM. n case of any quenes pertaining to e-voting, you may refer to HAUs and e-voting manual available a

www.evotingindia.com, under help section or write an e-mail to helpdesk.evoting@cdslindia.com or contact the Company or Registrar and Share Transfer Agent.

By Order of the Board For Impex Ferro Tech Limited

Date : 2nd December, 2020

Place: Kolkata

Richa Lath Company Secretary & Compliance Officer

No.	Particulars	31" March 2020	31" March 2019
13.	B. Towards Standard Assets		
	Opening Balance	3,943.75	3,719.67
	Add : Additions during the year (Refer Note No. Q.III.5)	325.46	224.08
	Less : Reduction during the year	0.00	0.00
	Closing Balance	4,269.21	3,943.75
	C. Towards Depreciation on Investments		
	Opening Balance	4,670.96	12,947.54
	Add : Additions during the year	2,998.52	2,108.14
	Less : Reduction during the year	0.00	10,384.72
	Closing Blanace	7,669.48	4,670.96
14.	Foreign Currency Assets	17,540.07	13,196.89
	Foreign Currency Liabilities	17,540.07	13,196.89
15.	DICGC Premium paid up to date (no arrears thereof)	1,812.85	1,702.47

For the Cosmos Co-op. Bank Ltd.,

Suhas S. Gokhale Managing Director (Sandeep Welling) Partner

M. No. 044576 (Statutory Auditor) For M/s. Kirtane & Pandit LLP Chartered Accountants

F.R.No. 105215W/W100057

(Nachiket Deo) Partner M. No. 117695 (Statutory Auditor)

For M/s. P.G. Bhagwat Chartered Accountants F.R.No. 101118W

(Sudhan Yardi) Partner M. No. 022887 (Statutory Auditor)

For Yardi Prabhu & Associates LLP Chartered Accountants F.R.No. 111727W / W100101

(₹ in Lakh)

# CASH FLOW STATEMENT FOR THE YEAR ENDED 31<sup>ST</sup> MARCH, 2020

CASH FLOW FROM OPERATING ACTIVITIES Profit before Income Tax Adjustments for -	-8399.53	3654.71
10000000000000000000000000000000000000	-8399.53	3654.71
Adjustments for -		0007.1
Depreciation on PPE	2589.86	2686.78
Amortisation of Premium on Securities	1880.26	2049.24
Bad Debts written-off	29203.23	15455.30
Losses Provided for Cyber-Attack	4423.05	5020.52
Provisions for Other Receivable	653.61	168.53
Provisions for Assets	34661.64	16007.40
Interest paid on Funds (Staff Development Members etc.)	30.49	28.54
Excess Cash & Entrance fees Surplus ARC money etc.	82.65	57.21
Medical Assistance to members / staff / Death Benevolent	0.00	-35.00
Amount paid to ceased members	-20.00	-0.03
Profit / Loss on sale of PPE (Including Non Banking Asset) (Net)	59.02	-913.48
Reversal of BBDR provisions due to write-off	-29203.23	-15455.30
Reversal of excess provisions	-2679.27	-10.31
Dividend Received from Cosmos E-Solution Pvt. Ltd.	-25.00	0.00
Operating profit before working capital changes	33256.78	28714.11
Adjustments for Working Capital -	8	
(Increase) / Decrease in Investment	-19653.38	16922.00
(Increase) / Decrease in Advances	-19602.89	-98277.54
Increase / (Decrease) in Borrowings	49808.91	44020.14
Increase / (Decrease) in Deposits	-15795.63	42054.43
(Increase) / Decrease in Other Assets	-19152.75	-12797.37
(Increase) / Decrease in Other Liabilities	11701.41	1572.40
Taxes paid	-820.40	-249.91
0000-3/70429	-13514.74	-6755.85
Net cash generated from Operating Activities	19742.04	21958.26
CASH FLOW FROM INVESTING ACTIVITIES	200000000000000000000000000000000000000	
Purchase of Property, Plant and Equipment	-1374.72	-696.33
Sale of Property, Plant and Equipment (Including Non Banking Asset)	701.09	2438.18
Divident Received from Cosmos E-Solution Pvt. Ltd.	25.00	0.00
Net Cash Flow from Investing Activities	-648.63	1741.85
CASH FLOW FROM FINANCING ACTIVITIES		
Issue of Share capital during the year	1264.16	1000.06
Refund of Share Capital during the year	-3444.75	-3716.37
Dividend Paid	-10.40	-1016.12
Net Cash Flow from financing activities	-2190.99	-3732.43
Net Increase / (Decrease) in Cash & Cash equivalents	16902.42	19967.68
Cash & Cash Equivalents at the beginning of the year	131162.17	111194.49
Cash & Cash Equivalents at the end of the year	148064.59	131162.17
NOTES		350.0
Cash & Cash Equivalents	31.03.2020	31.03.2019
1. Cash	6404.37	6134.87
2. Balances with RBI	50640.26	76595.41
Balances with other Banks Held in CA Accounts	8519.95	15946.58
Money at Call and Short Notice	82500.00	32485.31

Above Cash Flow Statement has been prepared using indirect method.

Archana V. Joshi Suhas S. Gokhale Dy. General Manager Managing Director

(Sudhan Yardi) Partner

M.No. 022887

(Statutory Auditor)

For M/s. Yardi Parbhu & Associates LLP Chartered Accountants F.R.No. 111727W / W100101

For M/s. P.G. Bhagwat Chartered Accountants F.R.No. 101118W

148064.59

(Nachiket Deo) Partner M.No. 117695 (Statutory Auditor)

131162.17

INDEPENDENT AUDITOR'S REPORT

The Cosmos Co-operative Bank Ltd, (Multi State Scheduled Bank) Report of Financial Statements

Opinion

We have audited the accompanying Financial Statements of The Cosmos Co-operative Bank Ltd. ("the Bank") as at March 31, 2020, which comprise the Balance Sheet as at March 31, 2020, and the Profit and Loss Account, and the Cash Flow Statement for the year then ended, and a summary of significant accounting policies and other explanatory information in which are included returns of Head Office and its departments and 140 branches, out of which 49 branches are audited by M/s. Kirtane & Pandit LLP, Chartered Accountants, 47 Branches are audited by M/s. P. G. Bhagwat, Chartered Accountants and 44 Branches are audited by M/s. Yardi Prabhu & Associates LLP, Chartered Accountants which are consolidated in these Financial Statements. Since, all the Branches are subject to statutory audit, the matter of submission of details of per cent of advances / deposit / interest income / interest expenses of unaudited Branches are not applicable.

In our opinion and to the best of our information and according to the explanations given to us, the aforesaid Financial Statements together with the notes thereon give the information required by the Banking Regulation Act, 1949 ("the BR Act"), the Multi State Co-operative Societies Act, 2002 ("the Act") and the Multi State Cooperative Societies Rules, 2002 ("the Rules") and the guidelines issued by the Reserve Bank of India ("RBI") and the Central Registrar of Cooperative Societies, in the manner so required and give a true and fair view in conformity with the accounting principles generally accepted in India of the state of affairs of the Bank as at March 31, 2020 and true & fair balance of Loss and the Cash Flows for the financial year ended on the date.

Basis of Opinion

We conducted our audit in accordance with the Standards on Auditing (SAs) issued by Institute of Chartered Accountants of India (ICAI). Our responsibilities under those Standards are further described in the Auditor's Responsibilities for the Audit of the Financial Statements section of our report. We are independent of the Bank in accordance with the Code of Ethics issued by ICAI together with ethical requirements that are relevant to our audit of the Financial Statements under the provisions of the Act and the rules made thereunder and we have fulfilled our other ethical responsibilities in accordance with these requirements and the Code of Ethics. We believe that the audit evidence we have obtained is sufficient and appropriate to provide a basis for our opinion on the Financial Statements.

**Emphasis of Matter** 

of assurance conclusion thereon.

We draw your attention to Note 3 of Schedule Q-I of Notes forming part of Accounts of the Financial Statements which describes uncertainty of impact due to Covid-19 pandemic on Bank's financial performance, which is dependent on future development.

We draw attention to Note 2 of Schedule Q- III of Notes forming part of Accounts of the Financial Statements which states that withdrawal is made from the Business Risk Protection Fund in order to replenish the loss suffered by the Bank due to cyber-attack. Our opinion is not modified in respect of these matters.

Information Other than the Financial Statements and Auditor's Report thereon

The Bank's Board of Directors is responsible for the preparation of other information. The other information comprises the information included in the Board of Directors Report including other explanatory information, but does not include Financial Statements and our auditor's report thereon. Our opinion on the Financial Statements does not cover the other information and we do not express any form

In connection with our audit of the Financial Statements, our responsibility is to read the other information and, in doing so, consider whether the other information is materially inconsistent with the Financial Statements or

our knowledge obtained in the audit or otherwise appears to be materially misstated. When we read the Report of Board of Directors including other explanatory information, if we conclude that there is material misstatement therein, we are required to communicate the matter to those charged with governance and the members in the Annual General Meeting.

Responsibilities of Management and those Charged with Governance for the Financial Statements

The Bank's Board of Directors is responsible for the preparation of these Financial Statements that give a true and fair view of the financial position, financial performance and cash flows of the Bank in accordance with accounting principles generally accepted in India, including the Accounting Standards issued by ICAI, the provisions of the BR Act, the Act and Rules made thereunder and RBI, from time to time. This responsibility also includes maintenance of adequate records in accordance with the provisions of the Act for safeguarding of assets of the Bank and for preventing and detecting frauds and other irregularities; selection and application of appropriate accounting policies; making judgements and estimates that are reasonable and prudent; and design, implementation and maintenance of adequate internal financial controls, that were operating effectively for ensuring the accuracy and completeness of the accounting records, relevant to the preparation and presentation of the Financial Statements that give true and fair view and are free from material misstatement, whether due to fraud or error.

In preparing the Financial Statements, management is responsible for assessing the Bank's ability to continue as a going concern, disclosing, as applicable, matters related to going concern and using the going concern basis of accounting unless management either intends to liquidate the Bank or to cease operations, or has no realistic alternative but to do so.

Boards of Directors are responsible for overseeing the Bank's financial reporting process.

Auditor's Responsibility for the Audit of Financial Statements Our objectives are to obtain reasonable assurance about whether the Financial Statements as a whole are

free from material misstatement whether due to fraud or error and to issue auditor's report that includes our opinion. Reasonable assurance is high level of assurance, but it is not a guarantee that an audit conducted in accordance with SAs will always detect a material misstatement when it exists. Misstatements can arise from fraud or error and are considered material if, individually or in aggregate, they could reasonably be expected to influence the economic decision of users taken on the basis of these Financial Statements.

As part of an audit in accordance with SAs, we exercise professional judgment and maintain professional skepticism throughout the audit. We also:

 Identify and assess the risks of material misstatement of the Financial Statements, whether due to fraud or error, design and perform audit procedures responsive to those risks, and obtain audit evidence that is sufficient and appropriate to provide a basis for our opinion. The risk of not detecting a material misstatement resulting from fraud is higher than for one resulting from error, as fraud may involve collusion, forgery, intentional omissions, misrepresentations, or the override of internal control.

 Obtain an understanding of internal control relevant to the audit in order to design audit procedures that are appropriate in the circumstances, but not for the purpose of expressing an opinion on the effectiveness of the Bank's internal control.

· Evaluate the appropriateness of accounting policies used and the reasonableness of accounting estimates and related disclosures made by management.

 Conclude on the appropriateness of management's use of the going concern basis of accounting and, based on the audit evidence obtained, whether a material uncertainty exists related to events or conditions that may cast significant doubt on the Bank's ability to continue as a going concern. If we conclude that a material uncertainty exists, we are required to draw attention in our auditor's report to the related disclosures in the Financial Statements or, if such disclosures are inadequate, to modify our opinion. Our conclusions are based on the audit evidence obtained up to the date of our auditor's report. However, future events or conditions may cause the Bank to cease to continue as a going concern.

 Evaluate the overall presentation, structure and content of the Financial Statements, including the disclosures, and whether the Financial Statements represent the underlying transactions and events in a manner that achieves fair presentation.

We communicate with those charged with governance regarding, among other matters, the planned scope and timing of the audit and significant audit findings, including any significant deficiencies in internal control that we identify during our audit.

requirements regarding independence, and to communicate with them all relationships and other matters that may reasonably be thought to bear on our independence, and where applicable, related safeguards. Report on Other Legal & Regulatory Requirements 1. The Balance Sheet and the Profit and Loss Account have been drawn up in Forms "A" and "B"

We also provide those charged with governance with a statement that we have complied with relevant ethical

respectively of the Third Schedule to the BR Act and the Act and rules thereon. 2. As required by Section 73 (4) of the Act, we report that:

a. We have obtained all the information and explanations, which to the best of our knowledge and belief were necessary for the purpose of our audit and have found to be satisfactory. In our opinion, proper books of account as required by law have been kept by the Bank so far as it

appears from our examination of those books and proper returns adequate for the purposes of our audit have been received from the branches or offices. c. As required by Section 30 (3) of the BR Act, we further report that the transactions of the Bank

which came to our notice have been within the powers of the Bank. d. Balance Sheet, Profit and Loss Account and the Cash Flow Statement dealt with by this report, are

in agreement with the books of account and the returns. e. The accounting standards adopted by the Bank are consistent with those laid down by accounting

principles generally accepted in India, so far applicable to the Banks. 3. As per the information and explanations given to us and based on our examination of the books of account and other record, we report as under on the matters specified in clause (d) and (e) of Rule 27 (2) of the Rules:

a. In our opinion and according to information and explanations given to us, we have not noticed any material impropriety or irregularity in the expenditure or in the money due to the Bank.

b. During the course of Audit, we have generally not come across any violations of guidelines, conditions etc. issued by the RBI. Since the Bank has neither accepted deposits not received subsidy from National Bank for Agriculture and Rural Development, our comments regarding

violations of guidelines issued by the said Bank are not called for. 4. As required by Rule 27(3) (a) to (f) of the Rules, we give the Annexure, a schedule on the matters specified in the said Rule.

FOR M/s. P. G. BHAGWAT

F.R.NO. 101118W

CHARTERED ACCOUNTANTS

(NACHIKET DEO) PARTNER

FOR M/s. KIRTANE & PANDIT LLP

Place: Pune

Category

Date: 13" July 2020

CHARTERED ACCOUNTANTS F.R.NO. 105215W/W100057

(SANDEEP WELLING) PARTNER M. NO: 044576 UDIN:20044576AAAAJV1915

M. NO: 117695

F.R.NO.111727W/W100101 (SUDHAN YARDI) PARTNER M.NO. 022887

ASSOCIATES LLP

FOR M/s. YARDI PRABHU &

CHARTERED ACCOUNTANTS

UDIN:20117695AAAABY9283 UDIN:20022887AAAAAM3252

Amount Outstanding as on 31" March 2020 (₹ in lakhs)

Place: Pune Place: Pune Date: 13" July 2020 Date: 13th July 2020

## FINANCIAL YEAR ENDED MARCH 31, 2020 ANNEXURE TO INDEPENDENT AUDITOR'S REPORT

(As referred in Clause 4 of our report of even date as on March 31, 2020) As required by the Rule 27 (3) of the Multi State Co-operative Societies Rules, 2002 ("the Rules"), we

report on the matters specified in clauses (a) to (f) of the said Rule to the extent applicable to the Bank. a. During the course of our audit, we have generally not come across transactions which appear to be

contrary to the provisions of the Act, the Rules or the Bye-Laws of the Bank. b. During the course of audit, we have not come across material and significant transactions which appear to be contrary to the guidelines issued by the Reserve Bank of India ("RBI"). Since the Bank

has neither accepted deposits not received subsidy from National Bank for Agriculture and Rural Development, our comments regarding transactions contrary to the guidelines issued by the said Bank

c. The following advances are categorized as doubtful or loss assets as per prudential norms of RBI as on March 31, 2020 and reported in terms of clause (c) of Rule 27 (3) of the Rules:

Doubtful Assets	68,987.45			
Loss Assets	NII			
Total	68,987.45*			

 As per the information provided to us and to the best of our knowledge, the following credit facilities have been sanctioned by the Bank to the members of the Board or their relatives:

Particulars	Amount outstanding (₹ in lakhs)	(₹ in lakhs)	Overdues, if any (₹ in lakhs)	
Fund Based	1,723.62	3,718.92	Nil	
Non Fund Based	6.44	20.00	Nil	
Total	1,730.06	3,738.92	Nil	

e. During the course of our audit, we have generally not come across any violations of guidelines. conditions etc. issued by the RBI. Since the Bank has neither accepted deposits nor received subsidy from National Bank Agriculture and Rural Development, our comments regarding violations of

guidelines issued by the said Bank are not called for. f. To the best of our knowledge, no other matters have been specified by the Central Registrar of Cooperatives Societies, which require reporting under this Rule.

FOR M/s. P. G. BHAGWAT

FOR M/s. KIRTANE & PANDIT LLP CHARTERED ACCOUNTANTS F.R.NO. 105215W/W100057

M. NO: 044576

Place: Pune

Date: 13" July 2020

(SANDEEP WELLING) PARTNER

UDIN:20044576AAAAJV1915

CHARTERED ACCOUNTANTS F.R.NO. 101118W

Place: Pune

Date: 13" July 2020

(NACHIKET DEO) PARTNER M. NO: 117695 UDIN:20117695AAAABY9283

F.R.NO.111727W/W100101 (SUDHAN YARDI) PARTNER M.NO. .022887 UDIN:20022887AAAAAAM3252

ASSOCIATES LLP

FOR M/s. YARDI PRABHU &

CHARTERED ACCOUNTANTS

Date: 13th July 2020

Place: Pune



Enriching Life!

M.No. 044576 (Statutory Auditor)

For M/s. Kirtane & Pandit LLP

Chartered Accountants

F.R.No. 105215W/W100057

(Sandeep Welling) Partner

financial exp.ep

honey sold in India is to retain its anti-microbial and anti-

tory

adding more sugar to the diet through the

gencos

surcharge dues and 20% disamounts," an industry source told FE. Pointing the discrepancy to Union power minister twist them into accepting huge

Tamil Nadu has received tre's ₹1,20,000-crore liquidity infusion scheme to clear the

demands of Tangedco," the APP

Eastern Region In the matter of the Companies Act, 2013 Section 14 of Companies Act, 2013 and Rule 4 of the Companies (Incorporation) Rules, 2014 n the matter of Jharkhand Chemicals Limite

having its registered office at 8, India Exchang Place, 2nd Floor, Kolkata -700001, Wes

to give effect for such conversion.

For and on behalf of

## रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

6lobalSpace

#### ग्लोबलस्पेस टेक्नॉलॉजिस लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: ६०५, ६वा मजला, रुपा सॉलिटेअर इमारत, मिलेनीयम बिझनेस पार्क, नवी मुंबई, ठाणे, महाराष्ट्र –४००७१०. ई-मेलःcs@globalspace.in, वेबसाईट:http://www.globalspace.in, सीआयएनःएल६४२०१एमएच२०१०पीएलसी२११२१९ व्हिडीओ कॉन्फरन्सींग (व्हीसी)/अन्य दुकश्राव्य माध्यम (ओएव्हीएम) मार्फत होणाऱ्या १०व्या वार्षिक सर्वसाधारण सभेबाबत माहिती

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०१३ च्या लागू तरतुदी आणि त्यातील नियमाअंतर्गत आणि सहकार मंत्रालय यथ सुचना दण्यात यत आह का, कपना कायदा २०१३ च्या लागू तरतुदा आाण त्याताल ानयमाअतगत आाण सहकार मत्रालया (एमसीए) द्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक क्र.१५/२०२० दि.१५ एप्रिल, २०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र.१५/२०२० दि.१३ एप्रिल, २०२० तुसार ग्लो**चलारुपेस टेक्नॉलॉजिस** क्रिमेटेडच्या सदस्यांची १०वी वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवार, २९ डिसेंबर, २०२० रोजी दु.३.००वा. सदस्यांच्या वास्तविक उपस्थितशिवाय दृक्श्राव्य माध्यमाने होणार आहे. एजीएममध्ये सहभागी होण्याची प्रक्रिया एजीएम सूचनेत नमुट आहे. वर नमुद सर्वसाधारण परिपत्रकानुसार वार्षिक अहवाल ज्या सदस्यांचे ई–मेल कंपनी/ठेवीदारकडे ई–मेलवर पत्र व्यवहार प्राप्त करण्यासाठी नमुद आहेत त्या सदस्यांना डिसेंबर २०२० च्या दुसऱ्या आठवड्यात पाठविले जाईल. वार्षिक अहवाल कंपनीच्या https://www.globalspace.in आणि स्टॉक एक्सचैँजच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब् आहेत. वार्षिक अहवालाच्या वास्तविक प्रती सदस्यांना उपलब्ध होणार नाहीत.

ई-मेल नोंद/अद्यायावत करण्याची पद्धत: . ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी किंवा ठेवीदार सहभागीदारकडे नोंद नाहीत त्यांनी खालील पद्धतीने त्यांचे ई-मेल नोंद करू

• वास्तविक भागधारकांकरिता

cs@globalspace.in ई-मेलवर खालील दस्तावेजांच्या स्कॅन प्रतू पाठवाव्यात.

तुमचे नाव, फोलिओ क्रमांक व संपुर्ण पत्ता नमुद केलेला स्वाक्षरीकृत विनंती पत्र.

पॅनकार्डची स्वसाक्षांकीत स्कॅन प्रत आणि कंपनीसह नोंदणीकृत सदस्यांच्या पत्त्याच्या पुराव्यासाठी कोणतेही दस्तावेज (आधारकार्ड, वाहन चालन परवाना

निवडणूक ओळखपत्र, पारपत्र) च्या स्वसाक्षांकीत स्कॅन प्रत. विद्युत भागधारकांकरिता विद्यत स्वरुपात भागधारकांना त्यांनी त्यांचे ई-मेल, स्थायी खाते क्रमांक (पॅन) आणि बँक खाते तपशील त्यांचे ठेवीदा

सहभागीदारकडे जेथे त्यांचे डिमॅट खाते राखले जातील तेथे नोंद/अद्यायावत करावे. रजीएमच्या सूचनेत नमुद प्रस्तावांवरील रिमोट ई-वोटिंग तसेच एजीएममध्ये ई-वोटिंग कंपनीद्वारे दिलेल्या ई-वोटिंग प्रणाली संचालित होईल. ई–वोटिंग प्रणाली आणि ई–वोटिंगची प्रक्रिया तपशील एजीएम सुचनेत नमुद आहे. वास्तविक स्वरुपात किंवा ज्यांचे ई–मेल नोंद नाहीत अशा सदस्यांनी एजीएम सूचनेत नमुद प्रक्रियेनुसार ई–वोटिंगवरील मतदान आणि ई–वोटिंग प्रणालीचे

वरील माहिती ही कंपनीच्या सर्व सदस्यांच्या माहिती व लाभाकरिता प्रसिद्ध करण्यात येत आहे आणि ते एमसीए परिपत्रके

ग्लोबलस्पेस टेक्नॉलॉजिस लिमिटेडकरित

स्वाती अरोर कंपनी सचिव व सक्षम अधिकार्र सदस्यत्व क्र.:ए४४५२९ नमुना क्र.७५ सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय बृहन्मुंबई विभाग मुंबई धर्मादाय आयुक्त भवन, २ रा मजला, ८३ डॉ. ॲनी बेझंट रोड, वरळी, मुंबई-४०००१८

चौकशीची जाहीर नोटीस अर्ज क्रमांक : ACC / X / 1124 / 2020

सार्वजिनक न्यासाचे नाव: Dr. Parviz Batliwalla Foundation ..बाबत Dr. Russy Keki Batliwalla ... अर्जदार.

सर्व संबंधित लोकांस जाहीर नोटीशीने कळविण्या येते की, **सहाय्यक धर्मादाय आयुक्त-१०, बृहन्मुंबई** विभाग, मुंबई हे वर नमूद केलेल्या अर्ज यासंबंधी सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५० चे कलम १९ अन्वये खालील मुद्यांवर चौकशी

१) वर नमूद केलेला न्यास अस्तित्वात आहे काय ? आणि सदरचा न्यास सार्वजनिक स्वरुपाचा आहे काय? २) खाली निर्दिष्ट केलेली मिळकत सदर न्यासाच्या मालकीची आहे काय?

अ) जंगम मिळकत (वर्णन) : रोख रु. १०,०००/-(अक्षरी रूपये दहा हजार केवळ) ब) स्थावर मिळकत (वर्णन) : काही नाही

सदरच्या चौकशी प्रकरणामध्ये कोणास काही हरकत घ्यावयाची असेल अगर पुरावा देणेचा असेल त्यांनी त्यांची लेखी कैफियत हैं। नोटीस प्रसिध्द झाल्या तारखेपासून तीस दिवसांच्या आंत या कार्यालयाचे वरील पत्त्यावर मिळेल अशा रीतीने पाठवावी. त्यानंतर आलेल्या कैफियतीचा विचार केला जाणार नाही. तसेच मुदतीत कैफियत न आल्यास कोणास काही सांगावयाचे नाही असे समजून चौकशी पुरी केली जाईल व अर्जाचे निकालाबाबत योग्य ते आदेश दिले जातील.

ही नोटीस माझे सहीनिशी व मा. धर्मादाय आयुक्त महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे शिक्क्यानिशी आज दिनांक ०१/१२/२०२० रोजी दिली.

(प्र)अधीक्षकं (न्याय), सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय बहन्मुंबई विभाग, मुंबई

#### जाहीर सूचना

ठिकाण: नवी मंबर्ड

येथे सूचना देण्यात येत आहे की, श्रीमती निसम मन्नन खातुमदिवाला यांचे २७.०६.२०२० रोजी निधन झाले. ज्या झैनी कोहौसोमधील फ्लॅट क्र.२६ च्या मालक होत्या आणि त्यांचा मुलगा श्री. मुस्तनसीर मन्नम खातुमदिवाला यांचे विनंतीवर समितीने सदर फ्लॅट त्यांच्या नावे हस्तांतरीत करण्याचे निश्चित केले आहे. जर कोणा व्यक्तीस कोणताही दावा असल्यास त्यांनी सदर सूचना प्रकाशनापासून १५ दिवसांत आवश्यक दस्तावेजांसह लेखी स्वरुपात कळवावे. अन्यथा दावा, काही असल्यास त्याग केले आहेत असे समजले जाईल आणि हस्तांतर पूर्ण केले जाईल.

झैनी कोहौसो., आनंद कोळीवाडा, मुंबई-४००६१२.

#### जाहीर नोटीस

सिध्दटेक सहकारी गृहनिर्माण संस्थ मर्यादीत, पत्ता-फ़ुलपाडा रोड, विरार(पूर्व), तालुका-वसई, जिल्हा-पालघर, पिन ४०१ ३०५, या संस्थेचे सभासद असलेल्या वा डी धारण करणाऱ्या श्री शशिकात आत्माराम जगताप यांचे तारीख १९/०९/२०१६ रोजी निधन झाले. त्यानी नामनिर्देशन केलेले नाही. संस्था या नोटीशीदारे संस्थेच्या भाडवलात/मालमत्ते असलेले मयत सभासदाचे भाग व हितसबंध हस्तांतरीत करण्यासंबंधी मयत सभासदाचे वारसदार विज्वा अन्य मागणीदार/हरकतदार यांच्याकडून हक्क मागण्या/हरकती मागविण्यात येत आहेत.

ही नोटीस प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून १४ दिवसात त्यानी आपल्या मागण्याच्या वा हरकतींच्या पृष्टर्थ आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती व अन्य पुरावे सादर करावेत. जर वर नमूद केलेल्या मुदतीत कोणाही व्यक्तीकडून हक्क मागण्या किंवा सभासदाचे संस्थेच्या भाउवलातील/ मालमत्तेतील भाग व हितसबध याच्या हस्तांतरणाबाबत संस्थेच्या उपविधी नुसार

जर अशा कोणत्याही हक्क मागण्या/हरकत आल्या तर त्याबाबत संस्थेच्या उपविधीनुसार कार्यवाही करण्यात येईल. नोंदी व उपविधीची एक प्रत मागणीदारास/हरकतदारास पाहण्यासाठी संस्थेच्या कार्यालयात सचिव याचेकडे सकाळी १० ०० ते सध्याकाळी ५ ०० पर्यंत नोटीस दिल्याच्या तारखेपासून नोटीशीची मुदत सपण्याच्या तारखेपर्यंत उपलब्ध राहील

ठिकाणः-विरार दिनाक: ०३ १२ २०२०

सचिव-सिध्दटेक सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित यांच्या करीता आणि वतीने

### मंगल क्रेडीट ॲण्ड फीनकॉर्प लिमिटेड

सीआयएन:एल६५९९०एमएच१९६१पीएलसी०१२२२७ नोंद.कार्यालय: १७०१/१७०२, १७वा मजला, ए विंग, लोटस कॉर्पोरेट पार्क, पश्चिम द्रुतगती महामार्ग, गोरेगाव (पुर्व), मुंबई-४०००६३. दूर.:०२२-४२४६१३००, फॅक्स:०२२-४२४६१३१०, ई-मेल:compliance@mangalfincorp.com, वेबसाईट:www.mangalfincorp.com

व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/अन्य द्रकश्राव्य माध्यमाने (ओएव्हीएम) मार्फत ५८व्या वार्षिक सर्वसाधारण सभा, मतदानाची सूचना येथे सूचना देण्यात येत आहे की, मंगल क्रेडीट ॲण्ड फीनकॉर्प लिमिटेड (कंपनी) ची ५८वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) बुधवार, ३८ डिसेंबर, २०२० रोजी स.११.००वा. कंपनी कायदा २०१३ च्या लागू तरतुदी आणि त्यातील नियमाअंतर्गत आणि सहकार मंत्रालय (एमसीए) द्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२० दिनांक ८ एप्रिल, २०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र.१७/२०२० दिनांक १३ एप्रिल, २०२० व सर्वसाधारण परिपत्रक क्र.२०/२०२० दिनांक ५ मे, २०२० (एमसीए परिपत्रक) आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सेबी) (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्युलेशन्स २०१५ (सेबी) द्वारे वितरीत दि.१२ मे, २०२० (सेबी परिपत्रक) नुसार एजीएम सूचनेत नमूद विषयावर विमर्ष करण्याकरिता होणार आहे.

कंपनीने व्हीसी/ओएव्हीएममार्फत सहभागी होण्यासाठी, रिमोट ई–वोटिंग सुविधेकरिता आणि एजीएम दरम्यान ई–वोटिंगकरिता सुविधा देण्यासार्ठ सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) ची सेवा नियुक्त केली आहे.

एमसीए परिपत्रके आणि सेबी परिपत्रकानुसार एजीएम सूचना तसेच वित्तीय वर्ष २०१९–२० करिता कंपनीच्या वार्षिक अहवाल (वार्षिक अहवाल ज्या सदस्यांचे ई–मेल कंपनी/ठेवीदार सहभागीदार/निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी–लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (लिंक इनटाईम) कडे

एजीएम सूचनेसह वार्षिक अहवाल कंपनीच्या www.mangalfincorp.com आणि स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात बीएसई लिमिटेडच्या वेबसाईटव उपलब्ध आहे. यापुढे एजीएम सूचना सीडीएसएलच्या www.evotingindia.com वेबसाईटवर डाऊनलोड करण्याकरिता उपलब्ध आहे. कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम २०१४ चे नियम २०, वेळोवेळी सुधारितप्रमाणे सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट) रेग्युलेशन्स, २०१५ च्या नियम ४४ नुसार ासेच एमसीए परिपत्रके, सेबी परिपत्रके आणि भारतीय कंपनी सचिव संस्थेद्वारा वितरीत सर्वसाधारण सभेवरील सचिवप्रमाणानुसार एजीएम सूचनेत

नमुद ठरावांवर मतदान एजीएमपुर्वी रिमोट ई–वोटिंगमार्फत विद्युत स्वरुपाने किंवा एजीएम दरम्यान ई–वोटिंगने संचालित केले जाईल. रिमोट ई–वोटिंग कालावधी रविवार, २७ डिसेंबर, २०२० रोजी स.९.००वा.(भाप्रवे) प्रारंभ होईल आणि मंगळवार, २९ डिसेंबर, २०२० रोर्ज सायं.५.००वा.(भाप्रवे) समाप्त होईल. तद्नंतर सीडीएसएलद्वारे सुविधा बंद केली जाईल आणि सदर तारीख व वेळेनंतर रिमोट ई–वोटिंग मान्य

नोंद तारीख अर्थात बुधवार, २३ डिसेंबर, २०२० रोजी विद्युत स्वरुपात/डिमॅट स्वरुपात किंवा वास्तविक स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांन रिमोट ई-वोटिंगने किंवा एजीएममध्ये ई-वोटिंगने एजीएम सूचनेत नमुद ठरावांवर मत देण्याचा अधिकार असेल.

व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये उपस्थित असणाऱ्या सदस्यांना एजीएममध्ये ई–वोटिंगची सुविधा उपलब्ध होईल आणि रिमोट ई–वोटिंगनं ज्यांनी मत दिलेले नाही त्या सदस्यांना उपलब्ध होईल. एजीएमपुर्वी रिमोट ई–वोटिंगने जर सदस्याने मत दिलेले असेल तर त्यास व्हीसी/ ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये उपस्थित राहता येईल परंतु एजीएम दरम्यान पुन्हा मत देण्याचा अधिकार असणार नाही. रजीएममध्ये उपस्थित राहण्याची प्रक्रिया व पद्धत आणि रिमोट ई–वोटिंग व एजीएम दरम्यान ई–वोटिंगने मत देण्याची पद्धत एजीएम सूचनेमध्ये ई-

ज्या सदस्यांनी त्यांचे ई–मेल नोंद केलेले नाहीत किंवा सूचना वितरणानंतर शेअर्स घेऊन नोंद तारीख अर्थात बुधवार, २३ डिसेंबर, २०२० रोजी भागधारणा घेतली असल्यास त्यांनी एजीएममध्ये उपस्थित राहण्यासाठी आणि रिमोट ई-वोटिंगने किंवा एजीएम दरम्यान ई-वोटिंगने त्यांचे मत

यासाठी ई–वोटिंगअंतर्गत एजीएम सूचनेत नमुद टीपचा संदर्भ घ्यावा. ज्या सदस्यांनी त्यांचे ई-मेल नोंद/अद्यायावत केलेले नाहीत त्यांनी कंपनीकडे (वास्तविक स्वरुपात भागधारणा असल्यास compliance@mangalfincorp.com वर त्यांचे फोलिओ क्रमांक आणि स्वसाक्षांकीत पॅनकार्डची प्रत यासह लेखी कळवून त्यांचे ई-मेल नोंद/अद्यायावत करावे आणि त्यांचे डिपॉझिटरी सहभागीदारकडे (डिमॅट/विद्युत स्वरुपात भागधारणा असल्यास) जेथे त्यांचे डिमॅट खाते राखले

जातील तेथे कळवावे त्यांनी www.evotingindia.com च्या हेल्पसेक्शनअंतर्गत उपलब्ध ई-वोटिंग मॅन्युअल फ्रिक्वन्टली आस्कड क्रेश्चन्स (एफएक्यु) चा संदर्भ घ्यावा किंवा helpdesk.evoting@cdslindia.com वर ई–मेल करावा किंवा संपर्क श्री. नितीन कुंदर (०२२–२३०५८७३८) किंवा श्री. मेहबुब

विद्यत स्वरुपाने मतदान सुविधेबाबत काही तक्रारी असल्यास संपर्क श्री. राकेश दळवी, व्यवस्थापक (सीडीएसएल), सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड, मॅरेथॉन फ्यूचरॅक्स, ए-विंग, २५ वा मजला, मफतलाल मिल कंपाऊंड, एन.एम. जोशी मार्ग, लोअर परळ (पुर्व), मुंबई-४०००१३ यांच्याशी संपर्क साधू शकतात किंवा helpdesk.evoting@cdslindia.com वर ईमेल पाठवा किंवा दुरध्वनी क्रमांक ०२२-२३०५८५४२/४३ वर संपर्क साधू शकता.

कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम ९१ च्या लिस्टींग रेग्युलेशन नियम ४२ नुसार वार्षिक सर्वसाधारण सभेच्या उद्देशाने कंपनीचे सभासदांर्च नोंदणी व शेअर हस्तांतरण पुस्तके गुरुवार, २४ डिसेंबर, २०२० ते बुधवार, ३० डिसेंबर, २०२० (दोन्ही दिवस समावेश) पर्यंत बंद राहतील. संचालक मंडळाच्या आदेशान्वरं

मंगल क्रेडीट ॲण्ड फीनकॉर्प लिमिटेडकरिता

मेघराज सोहमलाल जैन व्यवस्थापकीय संचालव

डीआयएन:०१३११०४१

#### SHRIRAM HOUSING FINANCE

### श्रीराम हाऊसिंग फायनान्स लिमिटेड

मुख्य कार्यालय: लेव्हल-३, वोक्खार्ड टॉवर्स, इस्ट विंग, सी-२ ब्लॉक, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पूर्व), मुंबई-४०००५१. दुर.: ०२२-४२४१०४००, ०२२-४०६०३१००, वेबसाईट: http://www.shriramhousing.in.

परिशिष्ट-४-ए (नियम ८(६) ची तरतूद पहा) स्थावर मालमत्तेच्या विक्रीकरिता विक्री सूचना

सर्वसामान्य जनतेस व विशेषत: कर्जदार आणि जामिनदारांना येथे सूचना देण्यात येत आहे की, **श्रीराम हाऊसिंग फायनान्स लिमिटेड**कडे तारण/अधिभारीत असलेल्या खाली नमुद केलेल्या स्थावर मालमत्तेचा वास्तविक ताबा **श्रीराम हाऊसिंग फायनान्स लिमिटेड**च्या (एसएचएफएल) प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतलेला आहे आणि खाली नमुद केलेले कर्जदार व जामिनदारांकडून **श्रीराम हाऊसिंग फायनान्स लिमिटेड** यांना देय असलेली खाली तक्त्यात नमुद रक्कम वसुलीकरिता खाली दिलेल्या तपशिलानुसार ई-लिलाव आधारावर जसे आहे जेथे आहे, जसे आहे जो आहे आणि जसे जेथे आहे या तत्त्वावर विक्री केली जाईल. कर्जदार, जामिनदार, तारणकर्ता, देय रक्कम, स्थावर मालमत्तेचे लघ वर्णन व ज्ञात अधिभार. ताबा प्रकार. आरक्षित मल्य व इसारा रक्कम आणि वाढिव मल्याचे तपशील खालीलप्रमाणे:

कर्जदार/सह-कर्जदार/	१३(२) मागणी सूचना	मालमत्तेचे वर्णन	आरक्षित मुल्य (रु.)	इसारा रक्कम ठेव	लिलावाची	संपर्क व्यक्ती व
जामिनदार/तारणकर्ताचे	तारीख व रक्कम		व बोली वाढविणे	(इरठे) तपशील	तारीख व	निरीक्षण तारीख
नाव					वेळ	
१. श्रीमती अनुराधादेवी	दि.१७.0६.२0१६ रोजी देय कर्ज	एस.क्र.२३, हिस्सा क्र.०२,	₹.१४,२०,०००/-	इरठे रक्कम खाली नमुद	२१ डिसेंबर,	रितेश गुप्ता
रामकेश मौर्या	खाते क्र. एसबीटीएच	सिद्धीविनायक हाईटस्, फ्लॅट	(रुपये चौदा लाख वीस	केलेल्या खाते तपशिलानुसार	2020	मोबा.: +९१
२. श्री. रामकेश मौर्या	पीयुएनई००००१२२ अंतर्गत		हजार फक्त) बोली वाढविणे	आरटीजीएस/एनईएफटी	वेळ:	९७६५४२७१८६
		अभिनव कॉलेजच्या जवळ,	रु.१०,०००/- आणि	स्वरुपात जमा करावी.	द.१२.०० ते	
	सात लाख सातशे चौदा फक्त)	पुणे-४११०४१, महाराष्ट्र आणि	त्यापटीने	बँक नाव:	दु.१२.३0	मालमत्ता
	आणि दि.१७.०६.२०१६ रोजी		इसारा रक्कम	ॲक्सिस बँक लिमिटेड,	ँवा.	निरीक्षण
	देय कर्ज खाते क्र. एसबीटीएच		(इरठे)(रु.)	शाखाः वांद्रे-कुर्ला		तारीख: ०९ व
		पश्चिमेस: एस.क्र.२३ जमिनीचा	₹.१,४२,000/-	कॉम्प्लेक्स, मुंबई.		१० डिसेंबर,
	रक्कम रु.९,७३,९६४/- (रुपये		(रुपये एक लाख बेचाळीस	बँक खाते क्र.: चालु खाते		2020
	नऊ लाख त्र्याहत्तर हजार नऊशे		हजार फक्त)	क्र.९११०२००१३२२०३१५		_
ताबा दिनांक व		उत्तरेस: नंदु शेठ चव्हाण यांची	इरठे सादर करण्याची	आयएफएससी कोड:		वेळ: स.११.००
ताबा प्रकार	पुढील व्याज व इतर अधिभार.		अंतिम तारीख	युटीआयबी००००२३०		ते दु.१.००
३१.०३.२०१७	सूचना दिनांक:१७.०६.२०१६	ज्ञात अधिभार	१८ डिसेंबर, २०२० वेळ:			
वास्तविक ताबा		उपलब्ध नाही	स.१०.०० ते द्.४.००			
I						

**सरफायसी कायदा २००२ च्या नियम ८(६) अन्वये वैधानिक १५ दिवसांची विक्री सचना:** कर्जदार/तारणकर्ता/जामिनदार यांना येथे सचित करण्यात येत आहे की. ई-लिलाबाच्या तारखेपुर्वी अर्थात २१.१२.२०२० पुर्वी व्याजासह वर नमुद केलेली संपुर्ण रक्कम जमा करावी, अन्यथा मालमत्तेचा लिलाव/विक्री केली जाईल आणि उर्विरत

कोणतेही कारण न दर्शविता काही किंवा सर्व बोली नाकारण्याचा अधिकार प्राधिकृत अधिकाऱ्याकडे राखून आहे. ऑनलाईन लिलाव आमची लिलाव संस्था नेक्सजेन सोल्युशन प्रा.लि. यांचे (https://disposalhub.com) वेबसाईटवर संचालित केले जाईल. विक्रीच्या सविस्तर नियम व अटीकरिता आणि निविदा सादर करण्याचे ठिकाण, निविदा उघडणे व लिलावाचे ठिकाण याकरिता कृपया (https://disposalhub.com ला तसेच श्रीराम हाऊसिंग फायनान्स लिमिटेडच्या http://shriramhousing.in/e-auction-Residential.php वेबसाईटला भेट द्या किंवा संपर्क मे. नेक्सजेन सोल्युशन प्रा.लि. यांना ९७१००२९९३३/

ठिकाण : पुणे दिनांक: 0३.१२.२0२0

सही/- प्राधिकृत अधिकारी श्रीराम हाऊसिंग फायनान्स लिमिटेड

अभियात्रिकी कामासाठी ई-निविदा							
निविदा सूचना	काम व ठिकाण	कामाचे अंदाजित	इस्ठे	ı			
क्र. व दिनांक		शुल्क रु.	रु.	ı			
बीसीटी/२०-२१/२७२	चर्चगेट-विरार अनुभाग-डीईएन (दक्षिण)	₹.	₹.	ı			
दि.०१.१२.२०२०	अनुभान अंतर्गत टीआरआर(पी)-२१.७१५	१,५९,१३,०७६.८६	२,२९,६००/-	ı			
	किमी, टीएसआर(पी)-२.0१ किमी आणि						
	सीटीआर (एसॲण्डपी)–३.६३ किमी.						
बीसीटी/२०-२१/२७३	चर्चगेट-विरार अनुभाग-डीईएन (एस)	₹.	₹.	ı			
दि.०१.१२.२०२०	बीसीटी अनुभान अंतर्गत टीबीआर-६.६८५	२,११,४३,२३८.०७	२,५५,७००/-	ı			
	किमी व पीॲण्ड सी-५१ संख्या, टीएफआर			l			
	१× ६०२ किमी व टीटीआर कार्य			ı			

होन्ही निविदांकरिता कार्यकारी: डीईएन(एस) डीसीटी, अ.क्र.१ व २: निविदा सादर करण्याची व उघडण्याच **गारीख व बेळ:** २९.१२.२०२० रोजी १५.००वा. पर्यंत सादर करावेत आणि त्याच दिवशी १५.३०वा. उपडण्यात गेतील. **टीप:** निविदा दस्तावेज, शुद्धपत्रिक व पुढील तपशील डाऊनलोड करण्यासाठी आमच्य

लाहोटी ओव्हरसिज लिमिटेड

सीआयएन: एल७४९९९एमएच१९९५पीएलसी०८७६४३

नोंदणीकृत कार्यालय: ३०७, अरुण चेंबर्स, ताडदेव रोड, मृंबई-४०००३४. दर::९१-२२-४०५००१००, वेबसाईट:www.lahotioverseas.in, ई-मेल:investor@lahotioverseas.com

व्हिडीओ कॉन्फरन्सींग (व्हीसी)/अन्य दकश्राव्य स्वरुपाने (ओएव्हीएम) मार्फत होणाऱ्या कंपनीच्या २५व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की**, लाहोटी ओव्हरसिज लिमिटेड** (कंपनी) च्या सदस्यांची २५वी वार्षिव सर्वसाधारण सभा (एजीएम) सोमवार, २८ डिसेंबर, २०२० रोजी दु.३.००वा. (भाप्रवे) कंपनी कायदा २०१३ च्या लागू तरतुदी आणि त्यातील नियमाअंतर्गत सहवाचिता सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक दिनांक ५ मे, २०२० सहवाचिता सर्वसाधारण परिपत्रक दिनांक ८ एप्रिल, २०२० व १३ एप्रिल २०२० (यापुढे एमसीए परिपत्रके म्हणून संदर्भ) आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सेबी गरिपत्रक) दिनांक १२ मे, २०२० नुसार एजीएम घेण्याच्या सूचनेत नमुद विषयांवर विमर्ष करण्याकरित व्हिडीओं कॉन्फरन्स (व्हीसी)/अन्य टुकश्राव्य स्वरुपाने (ओएव्हीएम) मार्फत होणार आहे.

एजीएमची सूचना व वित्तीय वर्ष २०१९–२० करिता वार्षिक अहवाल ज्या भागधारकांचे ई-मेल कंपनी किंवा ठेवीदार सहभागीदारकडे नोंद आहेत त्यांना विद्युत स्वरुपाने पाठविण्यात येतील. उपरोक्त दस्तावेज कंपनीच्या www.lahotioverseas.in आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.evoting.nsdl.com वेबसाईटवर उपलब्ध आहेत. एमसीए परिपत्रक व सेबी परिपत्रकानुसार एजीएम सूचना व वार्षिक अहवालाच वास्तविक प्रत पाठविणे खारीज करण्यात आले आहे. ई-मेल नोंद व अद्यायावत करण्याची पद्धत:

म. वास्तविक स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्याना विनंती आहे की, त्यांनी फोलिओ क्रमांक भागधारकाचे नाव, पॅनकार्ड व आधारकार्डची स्व-साक्षांकीत-स्कॅन प्रतसारखे आवश्यक तपशील rnt.helpdesk@linkintime.co.in वर पाठवावे.

डिमॅट स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांना विनंती आहे की, त्यांनी त्यांचे ई-मेल नोंद करण्यासी त्यांचे संबंधित ठेवीदार सहभागीदारकडे कळवावे. एजीएम दरम्यान ई-वोटिंग व रिमोट ई-वोटिंगची

ज़ीएम सूचनेत नमुद सर्व ठरावांवर त्यांचे मत देण्यासाठी भागधारकांना ई-वोटिंग सुविधा (रिमोट ई वोटिंग) कंपनीने दिलेली आहे. तदनुसार एजीएम दरम्यान ई-वोटिंगमार्फत मतदानाची सविधा कंपनीने दिली आहे (ई–वोटिंग). रिमोट ई–वोटिंग आणि एजीएम दरम्यान ई–वोटिंगकरिता प्रक्रिया विद्युत स्वरुपाने/ वास्तविक स्वरुपात भागधारणा असणाऱ्या भागधारकांकरिता एजीएमच्या सूचनेत नमुद आहे

सही/-ठिकाण : मुंबई दिनांक : ०१.१२.२०२० अक्षिता झावर

लाहोटी ओव्हरसिज लिमिटेडकरित

मोहम्मद अजाझ शर्फ

#### इस्ट वेस्ट होल्डींग्ज लिमिटेड

(पुर्वीची बुल्लीश बॉण्डस् ॲण्ड होल्डिंग्ज लिमिटेड) **मीआयएन:**एल७४११०एमएच१९८१पीएलसी२९८४९६ **नोंदणीकृत कार्यालय:** ६२, आदर्श इंडस्ट्रीयल इस्टेट, सहार चकाला रोड, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००९९. ई-मेल:info@ewhl.in, वेबसाईट:www.ewhl.in ३९व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

भागधारकांना येथे सूचना देण्यात येत आहे की, **इस्ट वेस्ट होर्ल्डॉग्ज लिमिटेड** (कंपनी) च्या सदस्यांची ३९वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) शनिवार, २६ डिसेंबर, २०२० रोजी स.११.००वा. (भाप्रवे) व्हिडिओ कॉन्फरिसंग (व्हीसी)/इतर ऑडिओ व्हिज्युअल माध्यमामार्फत (ओएव्हीएम) होणार आहे. कंपनी कायदा २०१३ कायदा) च्या लागू तरतुदी आणि त्यातील नियमाअंतर्गत सहवाचिता सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत सर्वसाधार ारिपत्रक क्र.१४/२०२० दिनांक ८ एप्रिल, २०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र.१७/२०२० दिनांक १३ एप्रिल २०२० व सर्वसाधारण परिपत्रक क्र.२०/२०२० दिनांक ५ मे., २०२० आणि भारतीय प्रतिमूती व विनिमय मंडब (सेबी) (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंटस) रेग्युलेशन्स २०१५ (सेबी) द्वारे वितरीत परिपत्रव क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ दि.१२ मे, २०२० (सेबी परिपत्रक) नुसा ्जीएम सूचनेत नमुद विषयावर विमर्ष केले जाईल.

परोक्त परिपत्रकांच्या पुर्ततेनुसार एजीएम सूचना व वित्तीय वर्ष २०१९–२० करिता वार्षिक अहवाल ज्या सदस् ई–मेल कंपनी/सहभागीदार ठेवीदार (डीपीं) कडे नोंद आहेत त्या सर्व सदस्यांना पाठविले जाईल. डिमॅट स्वरुपार गिंधाररा असणाऱ्या भागधारकांनी त्यांचे ठेवीदार सहभागीदारमार्फत त्यांचे संबंधित ठेवीदाराकडे ई-मेल नोंव

वास्तविक स्वरुपात भागधारणा असणाऱ्या भागधारकांनी त्यांचे ई-मेल/पत्ता आणि/किंवा बँक खाते तपशील आमचे निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी सॅटेलाईट कॉर्पोरेट सर्विसेस प्रा.लि. यांच्याकडे https:// satellitecorporate.com/KYC-for@20physical.pdf वर क्लिक करून त्यातील माहितीनुसार नोंदर्ग ाक्रिया पालन करून त्यांचे ई–मेल द्यावेत. काही प्रश्न असल्यास सदस्यांनी info@satellitecorporate.con ई-मेल करावेत किंवा संपर्क ०२२-२८५२०४६१/४६२. इ९वी एजीएम सुचना व वित्तीय वर्ष २०१९-२० करित वार्षिक अहवाल कंपनीच्या www.ewhl.in आणि स्टॉक एक्सचेजच्या अर्थात बीएसई लिमिटेडच्य www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे. भागधारकांना एजीएममध्ये ई-वोटिंग आणि रिमोट ई-वोटिंगमार्फत सभेच्या सूचनेत नमुद विषयावर मत देण्याची संधी असेल. डिमॅट स्वरुपात, वास्तविक स्वरुपात किंव या भागधारकांचे ई–मेल नोंद नाहीत त्यांच्याकरिता रिमोट मतदानाकरिता माहिती एजीएम सूचनेत दिलेले आहे इस्ट वेस्ट होल्डींग्ज लिमिटेडकरित

दिनांक: ०२.१२.२०२०

डाटामॅटिक्स ग्लोबल सर्विसेस लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालयः नॉलेज सेंटर, प्लॉट क्र.५८, स्ट्रीट क्र.१७, एमआयडीसी, अंधेरी (पर्व). मंबई-४०००९३. सीआयएन:एल७२२००एमएच१९८७पीएलसी०४५२०५.  $\overline{q}$ .:+9?-2-69020000/9/2,  $\overline{q}$ वेबसाईट:www.datamatics.com, ई-मेल:investors@datamatics.com

३२वी (बत्तीसावी) वार्षिक सर्वसाधारण सभेची सचना

वेथे सचना देण्यात येत आहे की. **डाटामॅटिक्स ग्लोबल सर्विसेस लिमिटेड** (कंपनी) ची ३२वी (बत्तीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) **शनिवार. २६ डिसेंबर. २०२० रोजी स.११.३०वा.** भाप्रवे कंपनी कायदा २०९३ च्या लागू तरतुदी आणि त्यातील नियमाअंतर्गत आणि सहकार मंत्रालय (एमसीए) द्वारे वेतरीत सर्वसाधारण परिपत्रेक दिनांक ८ एप्रिल, २०२०, दिनांक १३ एप्रिल, २०२० व दिनांक ५ मे, २०२० यापुढे परिपत्रक म्हणून संदर्भ) आणि सेबी परिपत्रक दिनांक १२ मे, २०२० नुसार एजीएम घेण्याच्या सूचनेत . नमद विषयावर विमर्ष करण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/अन्य दकश्राव्य माध्यमाने (ओएव्हीएम) सी/ओएव्हीएममाफेत उपस्थित सदस्याची मोजणी केली जाईल.

वित्तीय वर्ष २०१९-२० करिता कंपनीचे वार्षिक अहवालासह एजीएम सचनेची विद्यत प्रत ज्यासदस्यांचे ई–मेल कंपनी/आरटीए अर्थात डाटामॅटिक्स बिझनेस सोल्युशन्स लिमिटेड (डीबीएसएल) किंवा ठेवीदारांकडे नोंद आहेत त्यांना उपरोक्त एमसीए व सेबी परिपत्रकानुसार विद्युत स्वरुपाने पाठविण्यात आले आहे. एजीएम सचना व २०१९–२० करिता वार्षिक अहवाल कंपनीच्या www.datamatics.com. बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com. नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या www.nseindia.com आणि नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) www.evoting.nsdl.com च्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

वास्तविक स्वरुपात भागधारणा असल्यास डीबीएसएलकडे त्यांचे ई–मेल आणि डिमॅट स्वरुपात गिधारणा असल्यास त्यांचे संबंधित डीपीकडे त्यांचे ई-मेल सदस्यांनी नोंद करून घ्यावेत. ज्यांचे ई-मेल नोंद नाहीत त्यांनी खालील दस्तावेजांसह investorsqry@datamaticsbpm.com वर विनंती पाठवावी. जेणेकरून त्यांना वार्षिक अहवाल, एजीएम सुचना तसेच ई-वोटिंग माहिती व लॉगइन परिचयपत्रे प्राप्त करता येतील: (अ) वास्तविक स्वरुपात भागधारणा असल्यास कृपया त्यांचे नाव, पत्ता आणि फोलिओ क्रमांक तसेच भागप्रमाणपत्राची स्कॅन प्रत (दर्शनी व मागील), पॅनकार्ड व आधारकार्ड व्वसाक्षांकीत प्रत यासह स्वाक्षरी केलेले विनंती पत्र सादर करावे. (ब) डिमॅट स्वरुपात भागधारण असल्यास ठेवीदार सहभागीदारकडे तुमचे ई–मेल नोंद करावेत.

. कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम २०१ चे नियम २०. वेळोवेळी सधारितप्रमाणे. सचिवप्रमाण-२ आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्कायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ४४ (सेबी लिस्टींग रेग्युलेशन्स) नुसार रजीएमच्या सूचनेत नमुदं सर्व ठरावांवर विद्युत स्वरुपाने मतदानाकरिता सदस्यांना ई-वोटिंग सुविधा दिलेली आहे. सर्व विषय विद्युत स्वरुपाने मतदानामार्फत विमर्षीत केले जातील. कंपनीने व्हीसी/ ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये सहभागी होण्यासाठी. रिमोट ई-वोटिंग तरतदीसाठी नॅशनल सिक्यरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) ची सेवा नियक्त केली आहे. रिमोट ई-वोटिंगकरिता सविस्तर माहिर्त एजीएम सूचनेत दिलेली आहे. सदस्यांनी खालील बाबींची नोंद घ्यावी:

एजीएम सूचनेत कंपनीद्वारे दिलेल्या तपशिलानुसार व्हीसी/ओएव्हीएम सुविधेमार्फतच (जे नॅशनल सिक्युरिटीजे डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) कडून कंपनीला उपलब्ध होईल). एजीएममध्ये भागधारकांना सहभागी होता येईल. कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०३ (कायदा) अन्वये गणसंख्या उद्देशाकरिता व्हीसी/ओएव्हीएममार्फत उपस्थित सदस्यांची मोजणी केली जाईल.

एजीएममध्ये विमर्षीत करावयाच्या विषयासंदर्भात सदस्यांना कंपनीने रिमोट ई-वोटिंग सुविध दिलेली आहे. या उद्देशाकरिता अधिकृत संस्था म्हणून विद्युत स्वरुपाने मत देण्यासाठी नॅशनल सिक्यरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) यांच्यासह कंपनीने करार केलेला आहे. रिमोट ई वोटिंग प्रणालीने तसेच एजीएम तारखेला मतदान करण्यासाठी सुविधे एनएसडीएलकडून पुरवर्ल

वास्तविक, डिमॅट स्वरुपात भागधारणा असणाऱ्या भागधारकांसाठी आणि ज्या भागधारकांचे ई-

मेल नोंद नाहीत अशा भागधारकांकरिता रिमोट ई-वोटिंग/ई-वोटिंगची पद्धत एजीएमच्या सूचनेत नमुद आहे. हे तपशील कंपनीच्या www.datamatics.com वेबसाईटवरही उपलब्ध आहे कंपनी कायदा २०१३ च्या कलम ९१ (कायदा) सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन अधिनियम २०१४ च्या नियम १० नुसार २० डिसेंबर, २०२० ते २६ डिसेंबर, २०२० (दोन्ही दिवस

समाविष्ट) पर्यंत कंपनीचे सदस्य नोंद पुस्तक व भागहस्तांतरण पुस्तक बंद ठेवण्यात येईल. रिमोट ई-वोटिंग कालावधी २३ डिसेंबर, २०२० रोजी स.९.००वा. भाप्रवे प्रारंभ होईल आणि २ डिसेंबर, २०२० रोजी सायं.५.००वा.भाप्रवे समाप्त होईल. तदनंतर एनएसडीएलद्वारे ई-वोटिंग पद्धत बंद केली जाईल आणि २५ डिसेंबर, २०२० रोजी सायं.५.००वा. नंतर रिमोट ई-वोटिंग मान्य असणार नाही.

सदर कालावधी दरम्यान नोंद तारखेला अर्थात १९ डिसेंबर, २०२० रोजी वास्तविक स्वरुपात किंवा डिमॅट स्वरुपात भागधारणा असणाऱ्या कंपनीच्या सदस्यांना त्यांचे मत विद्युत स्वरुपात देता येईल. नोंद तारखेला डिपॉझिटरीद्वारे तयार करण्यात आलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंद पुस्तकात किंवा सदस्य नोंद पुस्तकात ज्या सदस्यांची नावे नमुद आहेत त्यांना रिमोट ई-वोटिंग सुविधा तसेच एजीएममध्ये मतदानाचा अधिकार असेल.

एजीएममध्ये व्हीसी/ओएव्हीएम सुविधेमार्फत उपस्थित असणारे सदस्य आणि ज्यांनी रिमोट ई-वोटिंगने ठरावावर त्यांचे मत दिलेले नाही आणि त्यांना असे करण्यास रोखलेले नाही ते एजीएम दरम्यान ई-वोटिंग प्रणालीने त्यांचे मत देऊ शकतात. रिमोट ई-वोटिंगने त्यांचे मत दिल्यानंतरर्ह सदस्यास एजीएममध्ये सहभागी होता येईल परंत सभेत पन्हा मत देता येणार नाही.

एजीएम सचना वितरणानंतर कंपनीचे शेअर्स घेऊन जर कोणी व्यक्ती कंपनीचा सदस्य झाला असेल आणि नोंदे दिनांकाला भागधारणा घेतली असेल त्यांनी evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवून लॉगइनआयडी व पासवर्ड प्राप्त करावा. तथापि जर रिमोट ई–वोटिंगकरिता एनएसडीएलसह ते यापुर्वीच नोंद असल्यास त्यांनी त्यांचे मत देण्यासाठी विद्यमान युजरआयडी व पासवर्ड वापरावा

०. काही प्रश्न असल्यास तुम्ही https://www.evoting.nsdl.com च्या डाऊनलोड सेक्शनवर उपलब्ध सदस्यांकरिता फ्रिकेन्टली आस्क्ड केश्चन्स (एफएक्यु) आणि रिमोट ई-वोटिंग युजर मॅन्युअलचा संदर्भ घ्यावा किंवा संपर्क टोल फ्री क्र.:१८००-२२२-९९० किंवा evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवावी.

जाईल आणि निकाल घोषित झाल्यानंतर त्वरित कंपनीच्या www.datamatics.com वेबसाईटव प्रसिद्ध केला जाईल. मंडळाच्या आदेशान्वये

रिमोर र्द-वोटिंगचा निकाल आणि एजीएममध्ये झालेले मतदान सभा समाप्तीपासन ४८ तासात घोषित

केले जाईल. घोषित झालेले निकाल तसेच तपासनिसांचा अहवाल स्टॉक एक्सचेंजसकडे कळविला

सही/ तिच्या कम ईव्हीपी, मुख्य विधी अधिकारी व कंपनी सचिव

### ZEEMEDIA

ZEE MEDIA CORPORATION LIMITED

Registered Office: 14th Floor, A Wing, Marathon Futurex, N.M. Joshi Marg, Lower Parel, Mumbai - 400 013 Corporate Office: FC - 9, Sector 16A, Noida - 201 301 (U.P).

Tel: 0120 - 2511064-73 CIN: L92100MH1999PLC121506, E-mail: complianceofficer@zeemedia.esselgroup.com, Website: www.zeenews.com

ANNOUNCEMENT OF RESULT OF POSTAL BALLOT

Pursuant to Section 110 of the Companies Act, 2013 read with Rules made thereunder, approval of the Members of the Company was sought by means of Postal Ballot Mechanism. The Company had provided the facility of E-Voting through the E-Voting platform of National Securities Depository Limited (NSDL) to the members, to enable them to cast their votes electronically in addition to voting through physical Postal Ballot Forms, on the Special Resolution(s) proposed in the Postal Ballot Notice dated October

The Board of Directors had appointed Mr. Jayant Gupta, Practicing Company Secretary, as the Scrutinizer for conducting Postal Ballot process. The Scrutinizer had carried out the scrutiny of all Postal Ballot Forms and Electronic votes received upto the last date of receipt viz. December 1, 2020 and submitted his report to the Company on December 1, 2020.

	S.	Particulars of	Votes In Favour		Votes Against		
	no.	Resolution	Number of votes	% of Voting	Number of votes	% of Voting	
	1	Special Resolution for Reclassification of Authorised Share capital and consequent alteration in the Capital clause of the Memorandum of Association of the Company	153507748	80.8312	36403702	19.1688	
	2	Special Resolution for Issuance of Compulsorily Convertible Preference Shares ('CCPS') on Preferential Basis	153484374	80.8181	36429082	19.1819	
1	Bas	sis the report of the Scrutiniz	er the above	raenlut	ione have h	een duly	

passed by the Members of the Company with requisite majority.

For Zee Media Corporation Limited

Raniit Srivastava Place: Noida Company Secretary & Compliance Officer Membership No.-A18577

Date: December 02, 2020

### SWASTI VINAYAKA SYNTHETICS LIMITED

CIN: L99999MH1981PLC024041 Regd. Office: J-15,M.I.D.C.,TARAPUR, BOISAR, THANE 401506 Tel: 022-43443555,Fax: 022-23071511, Email: svslinvestors@svgcl.com Website: www.swastivinayaka.com

38th ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD OVER VIDEO CONFERENCE. RECORD DATE, BOOK CLOSURE AND REMOTE E-VOTING

NOTICE is hereby given that the 38th ANNUAL GENERAL MEETING (AGM) of the Company is scheduled to be held on Monday, December 28, 2020 at 04.00 P.M. through Video Conferencing C) / OtherAudio Visual Means (OAVM) in compliance with the Provisions of the Companies Act 13 (the ACT) and circulars dated May 5, 2020, April 8, 2020 and April 13, 2020 issued by the finistry of Corporate Affairs (MCA Circulars) to transact the business as set out in the Notice of the

Notice is also given pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 that the Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain closed from Saturday December 26, 2020 to Monday, December 28, 2020 (both days inclusive). he facility to appoint proxy to attend and cast vote for the member is not be available for this AGM. n Compliance with the above circulars, electronic copy of the Notice of the AGM and Annual

Report for the Financial year 2019- 2020 is being sent to all the shareholders whose e mail IDs are egistered with the Big share Services Private Limited, Registrar and Share Transfer Agent (RTA and Depositories and the same is available on the website of the Company ww.swastivinayaka.com and on the website of BSE Limited at www.bseindia.com and on the ebsite of Central Depository Services (India) Limited (CDSL) at www.evotingindia.com. compliance with Section 108 of the Companies Act, 2013, read with Rule 20 of the Compani

Management and Administration) Amendment Rules, 2015, and Regulation 44 of the Securities

and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 015, the Company is pleased to provide to its Members the facility to exercise their vote by lectronic means (e-voting) on the businesses as set out in the Notice of the AGM.
The Company has appointed Mr. Sandeep Dar, Proprietor of Sandeep Dar & Company, Compan ecretaries, as the Scrutinizer to scrutinize the entire e-voting process in a fair and transparen

he detailed instructions for e-voting are given in the Notice of the AGM. Members are requeste

Members, whose names are recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the Registrars and by the depositories (In case of electronic Shareholding) as on the 'cut-off date' i.e. December 21, 2020, shall be entitled to avail the facility of e-voting provided by Central Depository Services Limited (CDSL). For details relatin to e-voting, please refer the Notice of the AGM. The Remote e-voting period begins on Friday, December 25, 2020 at 9.00 A.M. and ends on Sunday, December 27, 2020 at 5.00 P.M. During this period the eligible shareholders of the

Company, holding shares either in physical form or in dematerialized form, may cast their vote electronically. The remote e-voting module shall be disabled by CDSL for voting thereafter. Members, who will be present in the AGM through VC / OAVM and have not cast their vote through remote e-voting, shall be eligible to vote through e-voting system during the AGM Members who have voted through remote e-voting will be eligible to attend the AGM. Howeve

they will not be eligible to vote at the meeting. If any Votes are cast by the members through th e-voting available during the AGM and if the same members have voted not participated in the meeting through VC/OVAM facility, then the votes cast by such Members shall be considere invalid as the facility of e-voting during the meeting is available only to the members attending the meeting.

Any person, who acquires shares and becomes a member of the Company after the dispatch of the Company after the

Register of Beneficial holders as on the cut-off date i.e. December 21, 2020, may follow the remote e-voting procedure as mentioned in the Notice of AGM under "Voting through electronic means" to obtain the login id and password to exercise remote e-voting. Members holding shares in dematerialized form who have not registered their email addresse are requested to register/update their email addresses with respective depository

participant(s) and members holding shares in physical form are requested to update the email address with Bigshare Services Private Limited at www.bigshareonline.comto receive electronic copy of the Annual Report 2019-20 along with Notice of AGM, instruction of e-voting and instruction for participation in the AGM through VC/OAVM.

In case of queries related to e-voting members may call on 1800 200 5533 or refer e-voting use manual at the Help section of www.evotingindia.com

For SWASTI VINAYAKA SYNTHETICSLIMITED

Rajesh Podda

Chairman & Managing Director DIN: 00164011

Place: Mumbai Date: December 03, 2020

### जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, **साई दर्शन को-ऑपरेटिव्**ह हौसिंग सोसायटी लिमिटेड यांचा पत्ता-इमारत क्र.आर /०४. एमएमआरडीए कॉलनी **पुनम नगर, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००९३** या सोसायटीचे सदस्य असून त्यांचे कोणतेही वारसदार न नेमता निधन झाले आणि त्यांचे संबंधित वारसदारांनी मयत सदस्याची मालमत्ता त्यांच्या नावे हस्तांतरणासाठी सोसायटीकडे अर्ज केला आहे.

l		तपशा	M			
	अ.	मयत	मयत	मालमत्ता हस्तांतरीत	नाते	मृत्यु
l	蛃.	सदस्याचे	सदस्याचे	करण्यासाठी सोसायटीकडे		दिनांक
	खोली क्र.   नाव   अर्ज करणारे		अर्ज करणारे मयताचे वारसदार	दार		
	१	408	स्व.श्री. अनंतराय	श्रीमती उषा अनंतराय	पत्नी	१४.०८.२०१९
			डी. कन्नडा	कन्नडा		
	२	४०५	स्व.श्री. अनंत	श्री. उमेश अनंत	मुलगा	२७.०६.२०२०
			उमाजी बांबरकर	बांबरकर		
	3	६०१	स्व.श्री. श्यामसुन्दर	श्रीमती लक्ष्मी श्यामसुन्दर	पत्नी	२८.०८.२०२०
			एन. ताडी	ताडी		
	γ	१०३	स्व.श्री. रमेश	श्री. उमेश रमेश पेडणेकर	मुलगा	२२.०४.२०२०
			जनार्दन पेडणेकर			
	ч	008	स्व.श्रीमती मंजुदेवी	श्री. विजय अमरनाथ मौर्या	मुलगा	२६.०७.२०२०
l			अमरनाथ मौर्या	श्री. राहुल अमरनाथ मौर्या	मुलगा	

सोसायटी याव्दारे, सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील, मयत सभासदाच्या सदर शेअर्स व हितसंबंधाचे हस्तांतरण होण्यास वारस किंवा अन्य दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्या सूचनेच्या प्रसिध्दीपासून **१५ दिवसांत** सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तांतरणासाठी त्याच्या/तिच्या/त्यांच्या दावा/ आक्षेपांच्या पुष्ठ्यर्थ अशी कागदपत्रे आणि अन्य पुरावाच्या प्रतींसह मागविण्यात येत आहेत. वर दिलेल्या मुदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर मयत सभासदाच्या सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधाशी सोसायटी उपविधीतील तरतुदींमधील दिलेल्या मार्गाने व्यवहार करण्यास सोसायटी मोकळी असेल. जर सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तातरणास काही दावे/आक्षेप सोसायटीने प्राप्त केले तर, सोसायटीच्या उपविधीतील तरतुर्दीनुसार त्यावर सोसायटी कार्यवाही करेल. सोसायटींच्या नोंदणीकृत उपविधींची प्रत दावेदार/ आक्षेपकाव्दारे निरीक्षणाकरिता सोसायटीचे कार्यालय/सोसायटीचे सचिव यांच्याकडे सदर सूचना प्रसिध्दीच्या तारखेपासून कालावधी समाप्तीच्या तारखेपर्यंत सर्व

कामकाजाच्या दिवशी सायं.७.०० ते रात्रौ ९.०० पर्यंत उपलब्ध आहेत. च्या वतीने व करिता साई दर्शन को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड सही/-

सचिव

दिनांक: ०२.१२.२०२०

ठिकाण: मुंबई

लखानी (०२२-२३०५८५४३) किंवा श्री. राकेश दळवी (०२२-२३०५८५४२)

कार्यालयः कार्यालय क्र.१२३, अंगप्पा नायकन स्ट्रीट, चेन्नई-६००००९. शाखा कार्यालयः कार्यालयं क्र.३०१, ३रा मजला, मंत्री वर्टेक्स कॉन्डोमिनियम, निर्मिती फर्निचरच्या समोर, लॉ कॉलेज रोड, पणे-४११००४.

सिक्युरीटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८(६) च्या तरतुदीअन्वये स्थावर मालमत्तेचे विक्रीकरिता ई-लिलाव विक्री सूचना.

मारामराय राषु यगग य	,					
कर्जदार/सह-कर्जदार/	१३(२) मागणी सूचना	मालमत्तेचे वर्णन	आरक्षित मुल्य (रु.)	इसारा रक्कम ठेव	लिलावाची	संपर्क व्यक्ती व
जामिनदार/तारणकर्ताचे	तारीख व रक्कम		व बोली वाढविणे	(इरठे) तपशील	तारीख व	निरीक्षण तारीख
नाव					वेळ	
	दि.१७.०६.२०१६ रोजी देय कर्ज	एस.क्र.२३, हिस्सा क्र.०२,	रु.१४,२०,०००/-	इरठे रक्कम खाली नमुद	२१ डिसेंबर,	रितेश गुप्ता
रामकेश मौर्या	खाते क्र. एसबीटीएच	सिद्धीविनायक हाईटस्, फ्लॅट	(रुपये चौदा लाख वीस	केलेल्या खाते तपशिलानुसार	2020	मोबा.: +९१
२. श्री. रामकेश मौर्या	पीयुएनई००००१२२ अंतर्गत	क्र. ३०५, ३रा मजला, नरहे,	हजार फक्त) बोली वाढविणे	आरटीजीएस/एनईएफटी	वेळ:	९७६५४२७१८६
		अभिनव कॉलेजच्या जवळ,	रु.१०,०००/- आणि	स्वरुपात जमा करावी.	दु.१२.०० ते	
		पुणे-४११०४१, महाराष्ट्र आणि	त्यापटीने	बँक नाव:	द.१२.३०	मालमत्ता
	आणि दि.१७.०६.२०१६ रोजी		इसारा रक्कम	ॲक्सिस बँक लिमिटेड,	ँवा.	निरीक्षण
	देय कर्ज खाते क्र. एसबीटीएच		(इरठे)(रु.)	शाखा: वांद्रे-कुर्ला		तारीख: ०९ व
	3	पश्चिमेस: एस.क्र.२३ जमिनीचा	₹.१,४२,000/-	कॉम्प्लेक्स, मुंबई.		१० डिसेंबर,
	रक्कम रु.९,७३,९६४/- (रुपये	l '	(रुपये एक लाख बेचाळीस	बँक खाते क्र.: चालु खाते		2020
	नऊ लाख त्र्याहत्तर हजार नऊशे		हजार फक्त)	क्र.९११०२००१३२२०३१५		
ताबा दिनांक व		उत्तरेस: नंदु शेठ चव्हाण यांची	इरठे सादर करण्याची	आयएफएससी कोड:		वेळ: स.११.००
ताबा प्रकार	पुढील व्याज व इतर अधिभार.		अंतिम तारीख	युटीआयबी००००२३०		ते दु.१.००
३१.०३.२०१७	सूचना दिनांक:१७.०६.२०१६	ज्ञात अधिभार	१८ डिसेंबर, २०२० वेळ:			
वास्तविक ताबा		उपलब्ध नाही	स.१०.०० ते द्.४.००			
		<u> </u>				

रक्कम असल्यास ती व्याज व शुल्कासह वसुल केली जाईल.

९८१००२९९२६ वर संपर्क करावा.

ठेकाण: मुंबई दिनांक: ०३ डिसेंबर, २०२०